

26 March 2022

BSE Limited

Corporate Relationship Department
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

BSE Scrip Code: 524000

National Stock Exchange of India Limited

The Listing Department,
Exchange Plaza,
Bandra- Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051.

NSE Symbol: POONAWALLA

Subject: Intimation under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, please find attached herewith Newspaper Advertisement w.r.t. Extra Ordinary General Meeting of the Company to be held on 14 April 2022 published in leading newspaper 'The Financial Express' (English) and in Regional language newspaper 'Loksatta' (Marathi).

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Poonawalla Fincorp Limited**
(Formerly, Magma Fincorp Limited)



Shabnum Zaman
Company Secretary
ACS-13918

Encl: As above

GOVERNMENT OF TAMILNADU
HINDU RELIGIOUS & CHARITABLE ENDOWMENT DEPARTMENT
ARULMIGU VADAPALANI ANDAVAR TEMPLE, VADAPALANI, CHENNAI-26
TENDER NOTICE
Two Cover System

The Sealed tenders in Two Cover System are invited from the eligible Class I Contractors registered in Public Works Department for the following works:-
1. Tender Schedule availability : From 24.03.2022 To 25.04.2022
2. Last date of receipt of Tenders : 26.04.2022 Upto 3.00 PM
3. Tenders opening date : on 26.04.2022 at 4.00 PM

Sl. No	Name of work	Approximate value of work	EMD	Cost of Tender Schedule	Period of completion
1.	Construction of Anna dhanakoodam and Tonsure Building with basic amenities at Arulmigu Vadapalani Andavar Temple at Vadapalani, Chennai District.	Rs. 5,90,37,161/-	Rs. 3,10,000/-	Rs. 15,000/- + 18% GST	18 (Eighteen) months

The Earnest Money Deposit (EMD) should be in the shape of Demand Draft from any of the Nationalized and Scheduled Banks in the name of **The Deputy Commissioner/ Executive Officer, Arulmigu Vadapalani Andavar Temple, Chennai-26**

Tender schedule can be obtained at the Office of the Temple by paying the schedule cost in cash or in the form of Demand Draft. Also the Tender Schedule can be downloaded at free of cost from the website www.tenders.gov.in and www.thrcrce.gov.in. The Contractors' Eligibility conditions and all other conditions are available in the above website.

Fit Person Joint Commissioner/ Deputy Commissioner/ Executive Officer (Additional Charge)

ANDHRA PRADESH STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION
RAJAHMUNDRY GODAVARI BRIDGE LIMITED
 Regd. Office: Orbit Plaza, 5th Floor, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025, Maharashtra, India

PUBLIC NOTICE
ON REVISED USER FEE (TOLL) RATES AT KOVVUR TOLL PLAZA APPLICABLE FROM 01st April 2022

That public are hereby informed that pursuant to the concession agreement dated 05-11-2008, Fee Notification Published in the Gazette vide G.O. Ms.No.45, T. (R&B) (R.I) Dept. 1st August 2015 by APRDC and approval of user Fee rates vide APRDC letter CE (R&B) Letter No.14786/APRDC/GM/DCE/JDEE-4/AEE-23/Rajahmundry Bridge/User Fee/2021 dated 21.03.2022, for the use of section from Major Bridge across river Godavari, starting at km.81/349 of Eluru-Gudugolun-Kovvur side and joining NH-5 at km.903/337 are going to be revised as under w.e.f 1st April 2022 at Kovvur Toll Plaza, West Godavari District in the state of Andhra Pradesh at the following rates.

Type of Vehicle	Applicable User Fee for 2022-2023					
	Fee for Single Journey	Fee for return journey within a day	Fee for monthly pass for 20 single journeys in a month	Monthly pass scheme for Local Traffic (Private Car/Jeep/Van)	Concessional Fee for Local commercial traffic (LCV/Trucks) (Fee for each entry of vehicle)	Monthly pass for frequent users in Rs.
Car, Jeep, Van	68	102	NA	1080	518	2032
Light Commercial Vehicle (LCV)	100	150	52	1600	NA	2991
Bus / Truck	201	302	86	3220	NA	6039
MAV	292	437	NA	4660	NA	8748

- The above rates applicable for the completed length of 14.488 Km
- The following concessions are available at above toll plazas.
 - Return Journey within 24 hours from time of payment for all categories of vehicles (Discount 25%)
 - 20 Single journeys in a month from date of payment for all category of vehicles (Discount 80%)
 - Pass Scheme at Rs.339/- per calendar month for non-commercial vehicles residing within 20km from Toll Plaza.
- The list of exempted vehicles is as given in the Extraordinary Gazette of India GSR 838(E) dated on 05-12-2008 and further amendments.
- Mechanical Vehicle which is loaded in excess of permissible load specified for its category under the rules, shall not be entitled to make use of the above said Permanent Bridge unless the excess load is removed from such mechanical vehicle.
- Name and address are as under, for any enquiry and/or giving feedback / suggestions.

	Concessional	Independent Engineer	APRDC
Name of the Representative	Shri M.Sasi Kumar Project Head	Shri M.Venu Gopalrao Team Leader	Shri Y Ravendra Executive Engineer
Address	D.No-64-35-260/1 Yeswanth Enclave 1st Floor, Opp.Rythu Bazar, Quary Market Center, Rajamahendravaram.	Aarvee Associates Architects Engineers & Consultants Pvt. Ltd., Flat No.102, Balaji Tower, Venkateswara Nagar, Prakash Nagar Block-2, Rajamahendravaram-533106, Andhra Pradesh	RDC Division-Rly R&B Offices Complex, Beside Arts Collage, Rajamahendravaram
Phone No	9100867778	0883-2953333	0883-2447090

DATASOFT APPLICATION SOFTWARE (INDIA) LIMITED
 Registered Office: 2nd Floor, Apeejay Business Centre, Apeejay House 3, Dinshaw Vacha Road, Churchgate, Mumbai - 400 020
 Tel: +91.9790919015 Email: nandamrao@polymatech.in
 Corporate Identification Number (CIN): L72200MH1992PLC067032

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting of the shareholders of the Company will be held on **Friday, 15th April, 2022 at 10.00 A.M.** IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder and the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 30/2020 dated September 28, 2020, General Circular 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular 20/2021 dated December 08, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs followed by circulars issued by the SEBI (collectively referred to as "relevant Circulars") to transact the business as set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the EGM as per Section 103 of the Companies Act, 2013 (Act).

As per the MCA Circulars, the Notice of the EGM, inter-alia including e-voting instructions have been sent only by electronic mode on March 21, 2022 only to those Members whose email IDs are registered with the RTA/ DP and to those shareholders whose names appear on Register of Members/Beneficial Owners as received from NSDL/CDSL as at the close of business hours as on March 18, 2022. Members may note that the Notice of EGM will also be available on the website of the Company <http://www.polydatasoft.com/>, Website of the Stock exchange i.e. BSE Limited at <http://www.bseindia.com>.

In compliance with Section 108 of the Act, read with the corresponding rules, the Company has offered electronic voting ("e-voting") facility provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) for Members to exercise their votes electronically. Members whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on **Friday, April 08, 2022** being the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the EGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to EGM may also attend the EGM, but shall not be entitled to cast their vote again. Eligible Members who have acquired shares after sending the Notice electronically and holding shares as on the cut-off date may approach the Company for issuance of the User Id and Password for exercising their right to vote by electronic means. The remote e-voting period begins on **Tuesday, April 12, 2022 at 9.00 A.M. (IST)** and ends on **Thursday, April 14, 2022 at 5.00 P.M. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting thereafter. Mr. A.Kumar Reddy, Company Secretary in Practice, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the process of e-voting and voting through poll in a fair and transparent manner. Members who have already voted electronically prior to the meeting date may also attend the EGM but would not be entitled to vote again.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with the Company's Registrars and Transfer Agents / Depository Participant(s) for sending future communication(s) in electronic form. The email addresses can be registered with the Depository Participant ("DP") in case the shares are held in electronic form and with the Registrar and Transfer Agent of the Company ("RTA") in case the shares are held in physical form. Any queries regarding e-voting can be addressed to they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in

Further update, if any, will be provided on the website of the Company <http://www.polydatasoft.com/>

For Datasoft Application Software (India) Ltd
 Sd/-
Esvara Rao Nandam
 Managing Director

Date: 23rd March 2022
Place: Mumbai

indianexpress.com

The Indian EXPRESS
 — JOURNALISM OF COURAGE —

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

SBI
 Digital Transformation & e-Commerce Department
 Corporate Centre

CORRIGENDUM - 1

Please refer to EOI NO: SBI/DT&e-Comm/DB/2021-22/01 DATED: 09.03.2022 for 'ONLY YONO-THE NEW DIGITAL BANK (YONO 2.0)' for providing business, project management and technical consultancy services. Corrigendum - 1 dated 24.03.2022 can be accessed under Procurement news at Bank's website <https://www.sbi.co.in> and e-Procurement agency portal <https://etender.sbi/SBI/>.

Digital Transformation & e-Commerce Department

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly, outside India.

PUBLIC ANNOUNCEMENT

pkh

PKH VENTURES LIMITED

Our Company was originally incorporated as 'P. K. Hospitality Services Private Limited' on March 23, 2000, as a private limited company, in accordance with the provisions of the erstwhile Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated March 23, 2000 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"). Thereafter, name of our Company was changed to 'PKH Ventures Private Limited' and a fresh certificate of incorporation dated June 10, 2021 was issued to our Company by the RoC. Subsequently, our Company was converted to a public limited company, pursuant to a special resolution passed by our shareholders in the extra ordinary general meeting held on August 7, 2021 and the name of our Company was changed to 'PKH Ventures Limited' and a fresh certificate of incorporation dated August 20, 2021 was issued to our Company by the RoC. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the draft red herring prospectus dated March 22, 2022 ("DRHP") filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") on March 23, 2022.

Registered Office: 201, A Wing, Fortune 2000, C-3, G Block Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India;
Tel: +91 22 7963 5174 / 3572 2456. **Contact Person:** Vrutli Choksi, Company Secretary and Compliance Officer. **E-mail:** compliance@pkhventures.com
Website: <http://pkhventures.com/>. **Corporate Identity Number:** U55100MH2000PLC125158

OUR PROMOTER: PRAVIN KUMAR AGARWAL

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 2,80,89,888 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH ("EQUITY SHARES") OF PKH VENTURES LIMITED ("OUR COMPANY") OR THE "ISSUER" FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS. THE OFFER COMPRISES FRESH ISSUE OF UP TO 1,82,58,427 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 98,31,461 EQUITY SHARES BY OUR PROMOTER, PRAVIN KUMAR AGARWAL AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER") (THE "OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [•] % OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL.

OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMs"), MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF UP TO 15,00,000 EQUITY SHARES FOR CASH CONSIDERATION ("PRE-IPO PLACEMENT") PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE RoC. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE NUMBER OF EQUITY SHARES ISSUED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT SHALL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE. SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR"). THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 5 EACH AND THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE BRLMs AND WILL BE ADVERTISED IN [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED MARATHI DAILY NEWSPAPER, MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE, AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES" FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI ICDR Regulations"). This Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the QIB Portion (excluding Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion") shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders, other than Anchor Investors, are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account, which will be required by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs"), or through the UPI Mechanism. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA Process. For details, see "Offer Procedure" on page 421 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with the SEBI on March 23, 2022.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing of the DRHP, by hosting it on the websites of SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of BRLMs, i.e., IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Our Company hereby invites the members of the public to give comments on the DRHP filed with SEBI on March 23, 2022 with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of the Company and the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by the Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 31 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the DRHP. The liability of the members of the Company is limited.

For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed for by them see "Capital Structure" on page 98 of the DRHP.

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion detailed analysis.

The Indian Express.
For the Indian Intelligent.

POONAWALLA FINCORP
POONAWALLA FINCORP LIMITED
 (FORMERLY, MAGMA FINCORP LIMITED)
 CIN: L51504PN1978PLC209007

Registered and Corporate Office: 601, 6th Floor, Zero One IT Park, Survey No. 79/1, Ghorpadi, Mundhwa Road, Pune - 411 036, Maharashtra, Phone: 91 020 6780 8090
 Email: secretarial@poonawallafincorp.com, Website: www.poonawallafincorp.com

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Members of the Poonawalla Fincorp Limited (Formerly, Magma Fincorp Limited) ("the Company") shall be held through VC/OAVM at 02:00 P.M. on Thursday, 14 April, 2022, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, General Circular No. 17/2020, General Circular No. 20/2020, General Circular No. 22/2020, General Circular No. 33/2020, General Circular No. 23/2021 and General Circular No. 20/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, June 23, 2021 and December 08, 2021 respectively, and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and such other applicable Circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as the "relevant Circulars").

In compliance with the aforementioned relevant Circulars, the notices of virtual EGM has been sent by email to those Members whose email addresses are registered with the RTA/Depository Participant. The requirements of sending physical copy of the notice to the Members have been dispensed with vide relevant Circulars.

The dispatch of notice convening the EGM, setting out the Special Business to be transacted thereat was completed on 23rd March 2022.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder, as amended from time to time and as per Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means at the ensuing EGM. The remote e-voting period commences on Sunday, 10 April, 2022 (9.00 A.M. IST) and ends on Wednesday, 13 April, 2022 (5.00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency to provide remote e-voting facility. The Facility of joining the EGM through VC/OAVM shall open 30 minutes before the time scheduled for the EGM and will be available for Members on first come first served basis.

Mr. Girish Bhatia, Company Secretaries in Practice (CP No. 13792), who have consented to act as the Scrutinizer and is available for the purpose of ascertaining the requisite majority, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process/e-voting in a fair and transparent manner.

The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 07 April, 2022. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 07 April, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. Members are provided with the facility to attend the EGM through electronic platform provided by NSDL. Members are requested to login at <https://www.evoting.nsdl.com> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for electronic participation through VC/OAVM during the meeting will be available in shareholder/members login portal where the EVEN of Company will be displayed. The facility for appointment of Proxies by Members will not be available since this EGM is being held through VC/OAVM.

The process and manner of remote e-voting process and process of voting at the meeting can be downloaded from the link <https://www.evoting.nsdl.com> and www.poonawallafincorp.com

A member may participate in the EGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the Meeting.

The results of remote e-voting and e-voting at EGM shall be aggregated and declared on or after the EGM of the Company but within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.poonawallafincorp.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Any query relating to remote e-voting or e-voting and attending the EGM through VC/OAVM, members may be addressed to Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Ltd and / or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at designated email address evoting@nsdl.co.in or call 1800 1020 990 / 1800 22 44 30 or may refer to Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and remote e-voting user manual for shareholders available at the "Downloads" section of www.evoting.nsdl.com.

Please keep your updated email ID registered with the RTA/your Depository Participant to receive timely communications. For shareholders who have not yet updated their email address, the process of registration is provided below for your ready reference:

Physical Holding	Send a mail to the Registrars & Share Transfer Agent (RTA) of the Company, Niche Technologies Pvt. Ltd at nichetechpl@nichetechpl.com and secretarial@poonawallafincorp.com respectively along with the scanned copy of the request letter duly signed by sole/first shareholder quoting the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN Card), Aadhaar (self-attested scanned copy Aadhaar Card) for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to secretarial@poonawallafincorp.com

Registered Office: 601, 6th Floor, Zero One IT Park
 Survey No. 79/1
 Ghorpadi, Mundhwa Road,
 Pune - 411036, Maharashtra
 Date : 23 March, 2022

For Poonawalla Fincorp Limited
 (Formerly, Magma Fincorp Limited)
 Sd/-
Shabnum Zaman
 Company Secretary
 ACS No. 13918

BOOK RUNNING LEAD MANAGERS	REGISTRAR TO THE OFFER
<p>IDBI Capital Markets & Securities Limited 6th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai 400 005 Maharashtra, India Tel: +91 22 2217 1700 E-mail: pkhventures ipo@idbicapital.com Website: www.idbicapital.com Investor grievance e-mail: redressal@idbicapital.com Contact Person: Indrajit Bhagat / Vimal Maniyar SEBI Registration No.: INM000010866</p>	<p>BOB Capital Markets Limited 1704, B Wing, 17th Floor, Parinee Crescenzo, Plot No.C-38/39, G Block, Bandra Kuria Complex Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India Tel: +91 22 6138 9300 E-mail: pkh.ipo@bobcaps.in Website: www.bobcaps.in Investor grievance e-mail: investorgrievance@bobcaps.in Contact Person: Ninad Jape/Nivedika Chavan SEBI Registration No.: INM00000926</p>
<p>Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083 Maharashtra, India Tel: + 91 22 4918 6200 Email: pkh.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor grievance e-mail: pkh.ipo@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INR000004058</p>	

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For PKH Ventures Limited
 On behalf of the Board of Directors
 Sd/-
 Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai, Maharashtra
 Date : March 23, 2022

PKH Ventures Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with SEBI on March 23, 2022. The DRHP shall be available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, stock exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, respectively and is available at the websites of the BRLMs, i.e., IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" of the Red Herring Prospectus, when filed. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

CONCEPT

GOVERNMENT OF TAMILNADU
HINDU RELIGIOUS & CHARITABLE ENDOWMENT DEPARTMENT
ARULMIGU VADAPALANI ANDAVAR TEMPLE, VADAPALANI, CHENNAI-26
TENDER NOTICE
Two Cover System

The Sealed tenders in Two Cover System are invited from the eligible Class I Contractors registered in Public Works Department for the following works:-

- Tender Schedule availability : From 24.03.2022 To 25.04.2022
- Last date of receipt of Tenders : 26.04.2022 Upto 3.00 PM
- Tenders opening date : on 26.04.2022 at 4.00 PM

Sl. No	Name of work	Approximate value of work	EMD	Cost of Tender Schedule	Period of completion
1.	Construction of Anna dhanakoodam and Tonsure Building with basic amenities at Arulmigu Vadapalani Andavar Temple at Vadapalani, Chennai District.	Rs. 5,90,37,161/-	Rs. 3,10,000/-	Rs. 15,000/- + 18% GST	18 (Eighteen) months

The Earnest Money Deposit (EMD) should be in the shape of Demand Draft from any of the Nationalized and Scheduled Banks in the name of **The Deputy Commissioner/ Executive Officer, Arulmigu Vadapalani Andavar Temple, Chennai-26**

Tender schedule can be obtained at the Office of the Temple by paying the schedule cost in cash or in the form of Demand Draft. Also the Tender Schedule can be downloaded at free of cost from the website www.tntenders.gov.in and www.tnhrce.gov.in. The Contractors' Eligibility conditions and all other conditions are available in the above website.

Fit Person Joint Commissioner/ Deputy Commissioner/ Executive Officer (Additional Charge)

ANDHRA PRADESH STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION
RAJAHMUNDRY GODAVARI BRIDGE LIMITED
 Regd. Office: Orbit Plaza, 5th Floor, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025, Maharashtra, India

PUBLIC NOTICE
ON REVISED USER FEE (TOLL) RATES AT KOVVUR TOLL PLAZA APPLICABLE FROM 01st April 2022

That public are hereby informed that pursuant to Concession Agreement dated 05-11-2008, Fee Notification Published in the Gazette vide G.O. Ms.No.45, T, (R&B) (R.I) Dept, 1st August 2015 by APRDC and approval of user Fee rates vide APRDC letter CE (R&B) Letter No.14786/APRDC/GM/DCE-1/DEE-4/AEE-23/Rajahmundry Bridge/User Fee/2021 dated 21.03.2022, for the use of section from Major Bridge across river Godavari, starting at km.81/349 of Eluru-Gudugolanu-Kovvur side and joining NH-5 at km.903/337 are going to be revised as under w.e.f 1st April 2022 at Kovvur Toll Plaza, West Godavari District in the state of Andhra Pradesh at the following rates.

Type of Vehicle	Applicable User Fee for 2022-2023					
	Fee for Single Journey	Fee for return journey within a day	Fee for monthly pass for 20 single journeys in a month	Monthly pass scheme for Local Traffic (Private Car/Jeep/Van)	Concessional Fee for Local commercial traffic (LCV/Trucks) (Fee for each entry of vehicle)	Monthly pass for frequent users in Rs.
Car, Jeep, Van	68	102	NA	1080	518	2032
Light Commercial Vehicle (LCV)	100	150	52	1600	NA	2991
Bus / Truck	201	302	86	3220	NA	6039
MAV	292	437	NA	4660	NA	8748

- The above rates applicable for the completed length of 14.488 Km
- The following concessions are available at above toll plazas.
 - Return Journey within 24 hours from time of payment for all categories of vehicles (Discount 25%)
 - 20 Single journeys in a month from date of payment for all category of vehicles (Discount 80%)
 - Pass Scheme at Rs.339/- per calendar month for non-commercial vehicles residing within 20km from Toll Plaza.
- The list of exempted vehicles is as given in the Extraordinary Gazette of India GSR 838(E) dated on 05-12-2008 and further amendments.
- Mechanical Vehicle which is loaded in excess of permissible load specified for its category under the rules, shall not be entitled to make use of the above said Permanent Bridge unless the excess load is removed from such mechanical vehicle.
- Name and address are as under, for any enquiry and/or giving feedback / suggestions.

	Concessionaire	Independent Engineer	APRDC
Name of the Representative	Shri M.Sasi Kumar Project Head	Shri M.Venu Gopalrao Team Leader	Shri Y Ravendra Executive Engineer
Address	D.No-64-35-260/1 Yeshwanth Enclave 1st Floor, Opp.Rythu Bazar, Quary Market Center, Rajamahendravaram.	Aarvee Associates Architects Engineers & Consultants Pvt. Ltd., Flat No.102, Balaji Tower, Venkateswara Nagar, Prakash Nagar Block-2, Rajamahendravaram-533106, Andhra Pradesh	RDC Division-Riy R&B Offices Complex, Beside Arts Collage, Rajamahendravaram
Phone No	9100867778	0883-2953333	0883-2447090

DATASOFT APPLICATION SOFTWARE (INDIA) LIMITED
 Registered Office: 2nd Floor, Apeejay Business Centre, Apeejay House 3, Dinshaw Vacha Road, Churhgata, Mumbai - 400 020
 Tel: + 91.9790919015 Email: namdamrao@polydatatech.in
 Corporate Identification Number (CIN): L72200MH1992PLC067032

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting of the shareholders of the Company will be held on **Friday, 15th April, 2022 at 10.00 A.M.** IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder and the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular 20/2021 dated December 08, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs followed by circulars issued by the SEBI (collectively referred to as "relevant Circulars") to transact the business as set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the EGM as per Section 103 of the Companies Act, 2013 (Act).

As per the MCA Circulars, the Notice of the EGM, inter-alia including e-voting instructions have been sent only by electronic mode on March 21, 2022 only to those Members whose email IDs are registered with the RTA/DP and to those shareholders whose names appear on Register of Members/Beneficial Owners as received from NSDL/CDSL as at the close of business hours as on March 18, 2022. Members may note that the Notice of EGM will also be available on the website of the Company <http://www.polydatatech.com/>, Website of the Stock exchange i.e. BSE Limited at <http://www.bseindia.com>.

In compliance with Section 108 of the Act, read with the corresponding rules, the Company has offered electronic voting ("e-voting") facility provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) for Members to exercise their votes electronically. Members whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on **Friday, April 08, 2022** being the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the EGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to EGM may also attend the EGM, but shall not be entitled to cast their vote again. Eligible Members who have acquired shares after sending the Notice electronically and holding shares as on the cut-off date may approach the Company for issuance of the User Id and Password for exercising their right to vote by electronic means. The remote e-voting period begins on **Tuesday, April 12, 2022 at 9.00 A.M. (IST)** and ends on **Thursday, April 14, 2022 at 5.00 P.M. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting thereafter. Mr. A.Kumar Reddy, Company Secretary in Practice, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the process of e-voting and voting through poll in a fair and transparent manner. Members who have already voted electronically prior to the meeting date may also attend the EGM but would not be entitled to vote again.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with the Company's Registrars and Transfer Agents / Depository Participant(s) for sending future communication(s) in electronic form. The email addresses can be registered with the Depository Participant ("DP") in case the shares are held in electronic form and with the Registrar and Transfer Agent of the Company ("RTA") in case the shares are held in physical form. Any queries regarding e-voting can be addressed to them by refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in

Further update, if any, will be provided on the website of the Company <http://www.polydatatech.com/>

For Datasoft Application Software (India) Ltd
 Sd/-
Eswara Rao Nandam
 Managing Director

Date: 23rd March 2022
 Place: Mumbai

indianexpress.com
The Indian EXPRESS
 — JOURNALISM OF COURAGE —

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage, incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

SBI
 Digital Transformation & e-Commerce Department
 Corporate Centre

CORRIGENDUM - 1

Please refer to EO/NO: SBI/DT&e-Comm./DB/2021-22/01 DATED: 09.03.2022 for 'ONLY YONO-THE NEW DIGITAL BANK (YONO 2.0)' for providing business, project management and technical consultancy services. Corrigendum - 1 dated 24.03.2022 can be accessed under Procurement news at Bank's website <https://www.sbi.co.in> and e-Procurement agency portal <https://etender.sbi/SBI/>.

Digital Transformation & e-Commerce Department

P POONAWALLA FINCORP
POONAWALLA FINCORP LIMITED
 (FORMERLY, MAGMA FINCORP LIMITED)
 CIN: L51504PN1978PLC209007

Registered and Corporate Office: 601, 6th Floor, Zero One IT Park, Survey No. 79/1, Ghorpadi, Mundhwa Road, Pune - 411 036, Maharashtra, Phone: 91 020 6780 8090
 Email: secretarial@poonawallafincorp.com, Website: www.poonawallafincorp.com

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Members of the Poonawalla Fincorp Limited (Formerly, Magma Fincorp Limited) ("the Company") shall be held through VC/OAVM at 02:00 P.M. on Thursday, 14 April, 2022, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, General Circular No. 17/2020, General Circular No. 20/2020, General Circular No. 22/2020, General Circular No. 33/2020, General Circular No. 23/2021 and General Circular No. 20/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, June 23, 2021 and December 08, 2021 respectively, and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and such other applicable Circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as the "relevant Circulars").

In compliance with the aforementioned relevant Circulars, the notices of virtual EGM has been sent by email to those Members whose email addresses are registered with the RTA/Depository Participant. The requirements of sending physical copy of the notice to the Members have been dispensed with vide relevant Circulars.

The dispatch of notice convening the EGM, setting out the Special Business to be transacted thereat was completed on 23rd March 2022.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder, as amended from time to time and as per Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means at the ensuing EGM. The remote e-voting period commences on Sunday, 10 April, 2022 (9.00 A.M. IST) and ends on Wednesday, 13 April, 2022 (5.00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency to provide remote e-voting facility. The Facility of joining the EGM through VC/OAVM shall open 30 minutes before the time scheduled for the EGM and will be available for Members on first come first served basis.

Mr. Girish Bhatia, Company Secretaries in Practice (CP No. 13792), who have consented to act as the Scrutinizer and is available for the purpose of ascertaining the requisite majority, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process/e-voting in a fair and transparent manner.

The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 07 April, 2022. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 07 April, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. Members are provided with the facility to attend the EGM through electronic platform provided by NSDL. Members are requested to login at <https://www.evoting.nsdl.com> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for electronic participation through VC/OAVM during the meeting will be available in shareholder/members login portal where the EVEN of Company will be displayed. The facility for appointment of Proxies by Members will not be available since this EGM is being held through VC/OAVM.

The process and manner of remote e-voting process and process of voting at the meeting can be downloaded from the link <https://www.evoting.nsdl.com> and www.poonawallafincorp.com

A member may participate in the EGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the Meeting.

The results of remote e-voting and e-voting at EGM shall be aggregated and declared on or after the EGM of the Company but within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.poonawallafincorp.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Any query relating to remote e-voting or e-voting and attending the EGM through VC/OAVM, members may be addressed to Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Ltd and / or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at designated email address evoting@nsdl.co.in or call 1800 1020 990 / 1800 22 44 30 or may refer to Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and remote e-voting user manual for shareholders available at the "Downloads" section of www.evoting.nsdl.com.

Please keep your updated email ID registered with the RTA/your Depository Participant to receive timely communications. For shareholders who have not yet updated their email address, the process of registration is provided below for your ready reference:

Physical Holding	Send a mail to the Registrars & Share Transfer Agent (RTA) of the Company, Niche Technologies Pvt. Ltd at nichetechpl@nichetechpl.com and secretarial@poonawallafincorp.com respectively along with the scanned copy of the request letter duly signed by sole/first shareholder quoting the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN Card), Aadhaar (self-attested scanned copy Aadhaar Card) for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to secretarial@poonawallafincorp.com

Registered Office:
 601, 6th Floor, Zero One IT Park
 Survey No. 79/1
 Ghorpadi, Mundhwa Road,
 Pune - 411036, Maharashtra
 Date : 23 March, 2022

For Poonawalla Fincorp Limited
 (Formerly, Magma Fincorp Limited)
 Sd/-
Shabnum Zaman
 Company Secretary
 ACS No. 13918

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly, outside India.

PUBLIC ANNOUNCEMENT



PKH VENTURES LIMITED

Our Company was originally incorporated as 'P. K. Hospitality Services Private Limited' on March 23, 2000, as a private limited company, in accordance with the provisions of the erstwhile Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated March 23, 2000 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ('RoC'). Thereafter, name of our Company was changed to 'PKH Ventures Private Limited' and a fresh certificate of incorporation dated June 10, 2021 was issued to our Company by the RoC. Subsequently, our Company was converted to a public limited company, pursuant to a special resolution passed by our shareholders in the extra ordinary general meeting held on August 7, 2021 and the name of our Company was changed to 'PKH Ventures Limited' and a fresh certificate of incorporation dated August 20, 2021 was issued to our Company by the RoC. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the draft red herring prospectus dated March 22, 2022 ("DRHP") filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") on March 23, 2022.

Registered Office: 201, A Wing, Fortune 2000, C-3, G Block Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India;
 Tel: +91 22 7963 5174 / 3572 2456; Contact Person: Vruti Choksi, Company Secretary and Compliance Officer; E-mail: compliance@pkhventures.com
 Website: <http://pkhventures.com/>; Corporate Identity Number: U55100MH2000PLC125158

OUR PROMOTER: PRAVIN KUMAR AGARWAL

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 2,80,89,888 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH ("EQUITY SHARES") OF PKH VENTURES LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS. THE OFFER COMPRISES FRESH ISSUE OF UP TO 1,82,58,427 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 98,31,461 EQUITY SHARES BY OUR PROMOTER, PRAVIN KUMAR AGARWAL AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER") (THE "OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [•] % OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL.

OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMs"), MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF UP TO 15,00,000 EQUITY SHARES FOR CASH CONSIDERATION ("PRE-IPO PLACEMENT") PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE RoC. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE NUMBER OF EQUITY SHARES ISSUED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT SHALL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR"). THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 5 EACH AND THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE BRLMs AND WILL BE ADVERTISED IN [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED MARATHI DAILY NEWSPAPER, MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE, AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI ICDR Regulations"). This Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the QIB Portion (excluding Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion") shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. A Bidders, other than Anchor Investors, are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs"), or through the UPI Mechanism. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA Process. For details, see "Offer Procedure" on page 421 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with the SEBI on March 23, 2022.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing of the DRHP, by hosting it on the websites of SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of BRLMs, i.e. IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Our Company hereby invites the members of the public to give comments on the DRHP filed with SEBI on March 23, 2022 with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of the Company and the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by the Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 31 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the DRHP. The liability of the members of the Company is limited.

For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed for by them see "Capital Structure" on page 98 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS		REGISTRAR TO THE OFFER
IDBI Capital Markets & Securities Limited 6 th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai 400 005 Maharashtra, India Tel: +91 22 2217 1700 E-mail: pkhventures.ip@idbicapital.com Website: www.idbicapital.com	BOB Capital Markets Limited 1704, B Wing, 17 th Floor, Parinee Crescendo, Plot No. C-38/39, G Block, Bandra Kuria Complex Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India Tel: +91 22 6138 9300 E-mail: pkh.ip@bobcaps.in Website: www.bobcaps.in	Link Intime India Private Limited C-101, 1 st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083 Maharashtra, India Tel: + 91 22 4918 6200 Email: pkh.ip@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in
Investor grievance e-mail: redressal@idbicapital.com Contact Person: Indrajit Bhagat / Vimal Maniyar SEBI Registration No.: INM000010866	Investor grievance e-mail: investorgrievance@bobcaps.in Contact Person: Ninad Jape/Nivedita Chavhan SEBI Registration No.: INM000009926	Investor grievance e-mail: pkh.ip@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INR000004058

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place : Mumbai, Maharashtra
 Date : March 23, 2022

For PKH Ventures Limited
 On behalf of the Board of Directors
 Sd/-
 Company Secretary and Compliance Officer

PKH Ventures Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with SEBI on March 23, 2022. The DRHP shall be available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, stock exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, and is available at the websites of the BRLMs, i.e. IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" of the Red Herring Prospectus, when filed. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

CONCEPT

I arrive at a conclusion not an assumption.
 Inform your opinion detailed analysis.



The Indian Express.
 For the Indian Intelligent.

GOVERNMENT OF TAMILNADU
HINDU RELIGIOUS & CHARITABLE ENDOWMENT DEPARTMENT
ARULMIGU VADAPALANI ANDAVAR TEMPLE, VADAPALANI, CHENNAI-26
TENDER NOTICE
Two Cover System

The Sealed tenders in Two Cover System are invited from the eligible Class I Contractors registered in Public Works Department for the following works:-

1. Tender Schedule availability : From 24.03.2022 To 25.04.2022
2. Last date of receipt of Tenders : 26.04.2022 Upto 3.00 PM
3. Tenders opening date : on 26.04.2022 at 4.00 PM

Sl. No	Name of work	Approximate value of work	EMD	Cost of Tender Schedule	Period of completion
1.	Construction of Anna dhanakoodam and Tonsure Building with basic amenities at Arulmigu Vadapalani Andavar Temple at Vadapalani, Chennai District.	Rs. 5,90,37,161/-	Rs. 3,10,000/-	Rs. 15,000/- + 18% GST	18 (Eighteen) months

The Earnest Money Deposit (EMD) should be in the shape of Demand Draft from any of the Nationalized and Scheduled Banks in the name of **The Deputy Commissioner/ Executive Officer, Arulmigu Vadapalani Andavar Temple, Chennai-26**

Tender schedule can be obtained at the Office of the Temple by paying the schedule cost in cash or in the form of Demand Draft. Also the Tender Schedule can be downloaded at free of cost from the website www.tntenders.gov.in and www.tnhrce.gov.in. The Contractors' Eligibility conditions and all other conditions are available in the above website.

Fit Person Joint Commissioner/ Deputy Commissioner/ Executive Officer (Additional Charge)

ANDHRA PRADESH STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION
RAJAHMUNDRY GODAVARI BRIDGE LIMITED
 Regd. Office: Orbit Plaza, 5th Floor, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025, Maharashtra, India

PUBLIC NOTICE
ON REVISED USER FEE (TOLL) RATES AT KOVVUR TOLL PLAZA APPLICABLE FROM 01st April 2022

That public are hereby informed that pursuant Concession Agreement dated 05-11-2008, Fee Notification Published in the Gazette vide G.O. Ms.No.45, T, (R&B) (R.I) Dept. 1st August 2015 by APRDC and approval of user Fee rates vide APRDC letter CE (R&B) Letter No.14786/APRDC/GM/DCE-4/IDE-4/AEE-23/Rajahmundry Bridge/User Fee/2021 dated 21.03.2022, for the use of section from Major Bridge across river Godavari, starting at km.81/349 of Eluru-Gudugolamu-Kovvur side and joining NH-5 at km.903/337 are going to be revised as under w.e.f 1st April 2022 at Kovvur Toll Plaza, West Godavari District in the state of Andhra Pradesh at the following rates.

Type of Vehicle	Applicable User Fee for 2022-2023					
	Fee for Single Journey	Fee for return Journey within a day	Fee for monthly pass for 20 single journeys in a month	Monthly pass scheme for Local Traffic (Private Car/Jeep/Van)	Concessional Fee for Local/Commercial Traffic (LCV/Trucks) (Fee for each entry of vehicle)	Monthly pass for frequent users in Rs.
Car, Jeep, Van	68	102	NA	1080	518	2032
Light Commercial Vehicle (LCV)	100	150	52	1600	NA	2991
Bus / Truck	201	302	86	3220	NA	6039
MAV	292	437	NA	4660	NA	8748

1. The above rates applicable for the completed length of 14.488 Km
2. The following concessions are available at above toll plazas.
 - (i) Return Journey within 24 hours from time of payment for all categories of vehicles (Discount 25%)
 - (ii) 20 Single journeys in a month from date of payment for all categories of vehicles (Discount 80%)
 - (iii) Pass Scheme at Rs.339/- per calendar month for non-commercial vehicles residing within 20km from Toll Plaza.
3. The list of exempted vehicles is as given in the Extraordinary Gazette of India GSR 838(E) dated on 05-12-2008 and further amendments.
4. Mechanical Vehicle which is loaded in excess of permissible load specified for its category under the rules, shall not be entitled to make use of the above said Permanent Bridge unless the excess load is removed from such mechanical vehicle.
5. Name and address are as under, for any enquiry and/or giving feedback / suggestions.

	Concessionaire	Independent Engineer	APRDC
Name of the Representative	Shri M.Sasi Kumar Project Head	Shri M.Venu Gopalrao Team Leader	Shri Y.Ravendra Executive Engineer
Address	D.No-64-35-260/1 Yeswanth Enclave 1st Floor, Opp.Rythu Bazar, Rajyam Market Center, Rajamahendravaram.	Aarvee Associates Architects Engineers & Consultants Pvt. Ltd., Flat No.102, Balaji Tower, Venkateswara Nagar, Prakash Nagar Block-2, Rajamahendravaram-533106, Andhra Pradesh	RDC Division-Riy R&B Offices Complex, Beside Arts Collage, Rajamahendravaram
Phone No	9100867778	0883-2953333	0883-2447090

DATASOFT APPLICATION SOFTWARE (INDIA) LIMITED
 Registered Office: 2nd Floor, Apeejay Business Centre, Apeejay House 3, Dinshaw Vacha Road, Churchgate, Mumbai - 400 020
 Tel: +91.9790919015 Email: nandamrao@polymatech.in
 Corporate Identification Number (CIN): L72200MH1992PLC067032

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting of the shareholders of the Company will be held on **Friday, 15th April, 2022 at 10.00 A.M. IST** through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder and the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular 20/2021 dated December 08, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs followed by circulars issued by the SEBI (collectively referred to as 'relevant Circulars') to transact the business as set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the EGM as per Section 103 of the Companies Act, 2013 (Act).

As per the MCA Circulars, the Notice of the EGM, inter-alia including e-voting instructions have been sent only by electronic mode on March 21, 2022 only to those Members whose email IDs are registered with the RTA/ DP and to those shareholders whose names appear on Register of Members/Beneficial Owners as received from NSDL/CDSL as at the close of business hours as on March 18, 2022. Members may note that the Notice of EGM will also be available on the website of the Company <http://www.polydatasoft.com/>, Website of the Stock exchange i.e. BSE Limited at <http://www.bseindia.com>.

In compliance with Section 108 of the Act, read with the corresponding rules, the Company has offered electronic voting ("e-voting") facility provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) for Members to exercise their votes electronically. Members whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on **Friday, April 08, 2022** being the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the EGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to EGM may also attend the EGM, but shall not be entitled to cast their vote again. Eligible Members who have acquired shares after sending the Notice electronically and holding shares as on the cut-off date may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. The remote e-voting period begins on **Tuesday, April 12, 2022 at 9.00 A.M. (IST)** and ends on **Thursday, April 14, 2022 at 5.00 P.M. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting thereafter. Mr. A.Kumar Reddy, Company Secretary in Practice, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the process of e-voting and voting through poll in a fair and transparent manner. Members who have already voted electronically prior to the meeting date may also attend the EGM but would not be entitled to vote again.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with the Company's Registrars and Transfer Agents / Depository Participant(s) for sending future communication(s) in electronic form. The email addresses can be registered with the Depository Participant ("DP") in case the shares are held in electronic form and with the Registrar and Transfer Agent of the Company ("RTA") in case the shares are held in physical form. Any queries regarding e-voting can be addressed to them by refer the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in

Further update, if any, will be provided on the website of the Company <http://www.polydatasoft.com/>

For Datasoft Application Software (India) Ltd
 Sd/-
Eswara Rao Nandam
 Managing Director

Date: 23rd March 2022
 Place: Mumbai

indianexpress.com

The Indian Express
 — JOURNALISM OF COURAGE —

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

OSBI
 Digital Transformation & e-Commerce Department
 Corporate Centre

CORRIGENDUM - 1

Please refer to EOI NO: SBI/DT&e-Comm./DB/2021-22/01 DATED: 09.03.2022 for "ONLY YONO-THE NEW DIGITAL BANK (YONO 2.0)" for providing business, project management and technical consultancy services. Corrigendum - 1 dated 24.03.2022 can be accessed under Procurement news at Bank's website <https://www.sbi.co.in> and e-Procurement agency portal <https://etender.sbi/SBI/>.

Digital Transformation & e-Commerce Department

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly, outside India.

PUBLIC ANNOUNCEMENT

pkh

PKH VENTURES LIMITED

Our Company was originally incorporated as 'P. K. Hospitality Services Private Limited' on March 23, 2000, as a private limited company, in accordance with the provisions of the erstwhile Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated March 23, 2000 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"). Thereafter, name of our Company was changed to 'PKH Ventures Private Limited' and a fresh certificate of incorporation dated June 10, 2021 was issued to our Company by the RoC. Subsequently, our Company was converted to a public limited company, pursuant to a special resolution passed by our shareholders in the extra ordinary general meeting held on August 7, 2021 and the name of our Company was changed to 'PKH Ventures Limited' and a fresh certificate of incorporation dated August 20, 2021 was issued to our Company by the RoC. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the draft red herring prospectus dated March 22, 2022 ("DRHP") filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") on March 23, 2022.

Registered Office: 201, A.Wing, Fortune 2000, C-3 Block Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India;
 Tel: +91 22 7963 5174 / 3572 2456; Contact Person: Vruti Choksi, Company Secretary and Compliance Officer; E-mail: compliance@pkhventures.com
 Website: <http://pkhventures.com/>; Corporate Identity Number: U55100MH2000PLC125158

OUR PROMOTER: PRAVIN KUMAR AGARWAL

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 2,80,89,888 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH ("EQUITY SHARES") OF PKH VENTURES LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS. THE OFFER COMPRISES FRESH ISSUE OF UP TO 1,82,58,427 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 98,31,461 EQUITY SHARES BY OUR PROMOTER, PRAVIN KUMAR AGARWAL AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER") (THE "OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [•] % OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL.

OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMs"), MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF UP TO 15,00,000 EQUITY SHARES FOR CASH CONSIDERATION ("PRE-IPO PLACEMENT") PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE RoC. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE NUMBER OF EQUITY SHARES ISSUED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT SHALL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR").

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 5 EACH AND THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE BRLMs AND WILL BE ADVERTISED IN [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED MARATHI DAILY NEWSPAPER, MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE, AND SHALL BE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter/ Selling Shareholder may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI ICDR Regulations"). This Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") ("QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the QIB Portion (excluding Anchor Investor Portion) ("the Net QIB Portion") shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders, other than Anchor Investors, are mandatorily required to participate in the Offer through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs"), or through the UPI Mechanism. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA Process. For details, see "Offer Procedure" on page 421 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with the SEBI on March 23, 2022.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing of the DRHP, by hosting it on the websites of SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of BRLMs, i.e. IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Our Company hereby invites the members of the public to give comments on the DRHP filed with SEBI on March 23, 2022 with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of the Company and the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by the Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 31 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 214 of the DRHP. The liability of the members of the Company is limited.

For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed for by them see "Capital Structure" on page 98 of the DRHP.

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion detailed analysis.

The Indian Express.
 For the Indian Intelligent.



P POONAWALLA FINCORP

POONAWALLA FINCORP LIMITED
 (FORMERLY, MAGMA FINCORP LIMITED)
 CIN: L51504PN1978PLC209007

Registered and Corporate Office: 601, 6th Floor, Zero One IT Park, Survey No. 79/1, Ghorpadi, Mundhwa Road, Pune - 411 036, Maharashtra, Phone: 91 20 6780 8090
 Email: secretarial@poonawallafincorp.com, Website: www.poonawallafincorp.com

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Members of the Poonawalla Fincorp Limited (Formerly, Magma Fincorp Limited) ("the Company") shall be held through VC/OAVM at 02:00 P.M. on Thursday, 14 April, 2022, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, General Circular No. 17/2020, General Circular No. 20/2020, General Circular No. 22/2020, General Circular No. 33/2020, General Circular No. 23/2021 and General Circular No. 20/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, June 23, 2021 and December 08, 2021 respectively, and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and such other applicable Circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as the "relevant Circulars").

In compliance with the aforementioned relevant Circulars, the notices of virtual EGM has been sent by email to those Members whose email addresses are registered with the RTA/Depository Participant. The requirements of sending physical copy of the notice to the Members have been dispensed with vide relevant Circulars.

The dispatch of notice convening the EGM, setting out the Special Business to be transacted thereat was completed on 23rd March 2022.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder, as amended from time to time and as per Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means at the ensuing EGM. The remote e-voting period commences on Sunday, 10 April, 2022 (9.00 A.M. IST) and ends on Wednesday, 13 April, 2022 (5.00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency to provide remote e-voting facility. The Facility of joining the EGM through VC/OAVM shall open 30 minutes before the time scheduled for the EGM and will be available for Members on first served basis.

Mr. Girish Bhatia, Company Secretaries in Practice (CP No. 13792), who have consented to act as the Scrutinizer and is available for the purpose of ascertaining the requisite majority, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process/e-voting in a fair and transparent manner.

The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 07 April, 2022. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 07 April, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. Members are provided with the facility to attend the EGM through electronic platform provided by NSDL. Members are requested to login at <https://www.evoting.nsdl.com> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for electronic participation through VC/OAVM during the meeting will be available in shareholder/members login portal where the EVEN of Company will be displayed. The facility for appointment of Proxies by Members will not be available since this EGM is being held through VC/OAVM.

The process and manner of remote e-voting process and process of voting at the meeting can be downloaded from the link <https://www.evoting.nsdl.com> and www.poonawallafincorp.com

A member may participate in the EGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the Meeting.

The results of remote e-voting and e-voting at EGM shall be aggregated and declared on or after the EGM of the Company but within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.poonawallafincorp.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Any query relating to remote e-voting or e-voting and attending the EGM through VC/OAVM, members may be addressed to Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Ltd and / or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at designated email address evoting@nsdl.co.in or call 1800 1020 990 / 1800 22 44 30 or may refer to Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and remote e-voting user manual for shareholders available at the "Downloads" section of www.evoting.nsdl.com.

Please keep your updated email ID registered with the RTA/your Depository Participant to receive timely communications. For shareholders who have not yet updated their email address, the process of registration is provided below for your ready reference:

Physical Holding	Send a mail to the Registrars & Share Transfer Agent (RTA) of the Company, Niche Technologies Pvt. Ltd at nichetechpl@nichetechpl.com and secretarial@poonawallafincorp.com respectively along with the scanned copy of the request letter duly signed by sole/first shareholder quoting the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN of self- attested scanned copy of the PAN Card), Aadhaar (self-attested scanned copy Aadhaar Card) for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to secretarial@poonawallafincorp.com

Registered Office: **601, 6th Floor, Zero One IT Park**
 Survey No. 79/1
 Ghorpadi, Mundhwa Road,
 Pune - 411036, Maharashtra
 Date : 23 March, 2022

For Poonawalla Fincorp Limited
 (Formerly, Magma Fincorp Limited)
 Sd/-
Shabnum Zaman
 Company Secretary
 ACS No. 13918

BOOK RUNNING LEAD MANAGERS

IDBI capital IDBI Capital Markets & Securities Limited 6 th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai 400 005 Maharashtra, India Tel: +91 22 2217 1700 E-mail: pkhventures.ip@idbicapital.com Website: www.idbicapital.com Investor grievance e-mail: redressal@idbicapital.com Contact Person: Indrajit Bhagat / Vimal Maniyar SEBI Registration No.: INM000010866	BOBCAPS BOB Capital Markets Limited 1704, B Wing, 17 th Floor, Parinee Crescenz, Plot No. C- 38/39, G Block, Bandra Kuria Complex Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India Tel: +91 22 6138 9300 E-mail: pkh.ip@bobcaps.in Website: www.bobcaps.in Investor grievance e-mail: investorgrievance@bobcaps.in Contact Person: Ninad Jape/Nivedika Chavan SEBI Registration No.: INM000009296	LINKIntime Link Intime India Private Limited C-101, 1 st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083 Maharashtra, India Tel: +91 22 4918 6200 Email: pkh.ip@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor grievance e-mail: pkh.ip@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INR00004058
--	--	--

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place : Mumbai, Maharashtra
 Date : March 23, 2022

For PKH Ventures Limited
 On behalf of the Board of Directors
 Sd/-
 Company Secretary and Compliance Officer

PKH Ventures Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated March 22, 2022 with SEBI on March 23, 2022. The DRHP shall be available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, stock exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, respectively and is available at the websites of the BRLMs, i.e. IDBI Capital Markets & Securities Limited at www.idbicapital.com and BOB Capital Markets Limited at www.bobcaps.in. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" of the Red Herring Prospectus, when filed. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

CONCEPT
 Kolkata

